To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalai Street,
Mumbai- 400001

Scrip Code:	505032
ISIN:	INE0NY101012

Sub: Intimation of newspaper publication of unaudited financial results of Automobile Products of India Limited ('the Company') for the quarter and nine months ended 31st December, 2023

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI LODR'), we wish to inform you that the unaudited financial results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2023 have been published in (i) The Free Press Journal (English) and (ii) Navshakti (Regional Marathi) Newspapers dated 10th February, 2024. The copies of the newspaper publications are attached herewith for your ready reference.

Further, note that the copies of the newspaper publications are also available on the website of the Company i.e. www.apimumbai.com.

This is for your information and records.

Thank You,

Yours Faithfully,

FOR AUTOMOBILE PRODUCTS OF INDIA LIMITED

ANKIT PATEL
COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER
M. No. A62218

Encl: As above

CIN No .: U51900MH1984PLC034709 | É Mail : info.roc7412@gmail.com Statement of Standalone unaudited Financial Results for the Nine Months/quarter ended 31/12/2023 Year to date Particulars Three months Three months (31/12/2023) (31/12/2023) (31/12/2022) (Refer Notes Below) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) Total income from operations (net) 12.05 36.02 10.88 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional 30.38 231.80 (3.75)Net Profit / (Loss) for the period (before Tax) after Exceptional 30.38 (3.75)231.80 and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period (after Tax) after Exceptional 5.60 206.97 (3.77)and/or Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other 5.60 comprehensive income (after tax) 206.97 (3.77)Equity Share Capital 100.00 100.00 100.00 (Face Value of the Share Rs 10/- Each) Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year Earnings per share (of Rs. 10 /- each)

1). The above is an extract of detailed format of quarterly results for the Nine months/quarter ended 31.12.2023 filed with Stock Exchange under regulation - 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the company's website, www.shikharleasingandtrading.in

0.56

0.56

FOR SHIKHAR LEASING & TRADING LMITED VIPUL POPATLAL CHHEDA

20.70

20.70

(0.38)

(0.38)

PLACE .: MUMBAI DIRECTOR DATED: 09.02.2024 DIN: 00297838

(For continuing and discontinued operations)

(a) Basic

CLASSIC ELECTRICALS LIMITED. REGD. OFFICE.: 1301, 13TH FLOOR, TOWER -B., PENINSULA BUSINESS PARK, SENAPATI BAPAT MARG, LOWER PAREL (W) MUMBAI 400 013 Tel . 022-3003 6565

CIN No .: L25209MH1985PLC036049 | É Mail : info.roc7412@gmail.com (₹. in Lakhs)

Р	articulars	Three months ended on (31/12/2023)	Year to date (31/12/2023)	Three months ended on (31/12/2022)
(R	tefer Notes Below)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total income from operations (net)	24.44	73.80	38.33
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	5.82	31.72	25.28
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax) after Exceptional and/or Extraordinary Items)	5.82	31.72	25.28
4	Net Profit / (Loss) for the period (after Tax) after Exceptional and/or Extraordinary Items)	3.60	23.75	11.10
5	Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	3.60	23.75	11.10
6	Equity Share Capital (Face Value of the Share Rs 10/- Each)	148.52	148.52	148.52
7	Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	-	-	-
8	Earnings per share (of Rs. 10 /- each) (For continuing and discontinued operations) (a) Basic (b) Diluted	0.24 0.24	1.60 1.60	0.75 0.75

filed with Stock Exchange under regulation - 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the company's website, www.classicelectricals.co.in

FOR CLASSIC ELECTRICALS LIMITED RAJESH HIRJI SHAH DIRECTOR

DATED: 09.02.2024

PLACE .: MUMBAI

b. Diluted

Place · Mumbai

Starlog Enterprises Limited

Regd. Office: 501, Sukh Sagar, N. S. Patkar Marg, Mumbai – 400007, Maharahstra, India Email: cs@starlog.com | Tel +91 22 69071234 | Fax: +91 22 23687015 | website: www.starlog.com | CIN: L63010MH1983PLC031578 MSME regn. No. UDYAM-MH-18-0205650 EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE

	QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2023								
				(₹ In La	akhs except	for earning	s per share		
		S	TANDALON	IE	CC	ONSOLIDAT	ED		
Sr. No.	Particulars	Ended 31.12.2023 IND-AS	Nine Months Ended 31.12.2023 IND-AS Unaudited	Quarter Ended 31.12.2022 IND-AS Unaudited	Ended 31.12.2023 IND-AS	Nine Months Ended 31.12.2023 IND-AS Unaudited	Quarter Ended 31.12.2022 IND-AS Unaudited		
1.	Revenue from Operations	240.34	808.34	184.62	240.45	911.73	339.64		
	Total Income	240.67	907.28	185.67	224.95	1,041.41	1,245.48		
2.	Profit/(Loss) before exceptional items and tax #	(210.52)	(492.97)	(272.79)	(264.13)	(650.61)	616.52		
3.	Profit/(Loss) before tax #	(210.52)	(492.97)	(155.60)	(264.13)	(650.61)	567.90		
4.	Profit/(Loss) before tax from discontinuning operations	-	-	-	(0.50)	(0.48)	-		
5.	Profit/(Loss) after tax #	(210.52)	(492.97)	(155.60)	(264.63)	(651.09)	567.52		
6. 7.	Total Other Comprehensive income (net of tax) Total Comprehensive income for the period (Comprising Profit / (Loss) and Other Comprehensive Income for		-	-	-	-	-		
8.	the period) Paid Up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- Each)	(210.52) 1,197.00	(492.97) 1,197.00	(155.60) 1,197.00			567.52 1,197.00		
9.	Earnings per equity share (for continuing and discontinued operations) (Not Annualised) (In Rs.) a. Basic	(1.76)	(4.12)	(1.30)	(2.15)	(5.26)	(29.18)		

lotes: . The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter and nine months ended 31st December 2023 filed with th Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financials $Results is available on the Bombay Stock \\ Exchange website (www.bseindia.com) and also on the Company's website \\ www.starlog.in.$

(1.76)

(4.12)

(1.30)

. The above results were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board in their respective meetings on 9th February 2024 3. #Exceptional items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules

For Starlog Enterprises Limited

Managing Director (DIN: 00162608)

Saket Agarwa

(5.26)

(2.15)

Date: 09.02.2024 JETKING INFOTRAIN LIMITED

CIN:L72100MH1983PLC127133 REGD, OFFICE: 434, FLOOR - 4, BUSSA UDYOG BHAVAN. **Jetking** **

TOKERSEY JIVRAJ ROAD, SEWREE (WEST), MUMBAI - 400 015.

EXTRACT OF UNAUDITED CONSULTATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND										
NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023 (Rs. in lakhs except per share data)										
	Qu	arter Ended		Nine months	Year Ended					
	31.12.2023 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.12.2023 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.03.2023 Audited				
1. Income from Operations										
(a) Revenue from operations	468.57	512.11	468.43	1,456.87	1,407.92	1,885.43				
(b) Other income	142.45	60.43	45.15	261.59	306.44	360.44				
TotalIncome	611.02	572.54	513.58	1,718.46	1,714.36	2,245.87				
2. Total expenses	609.21	560.38	670.84	1,803.96	1,888.82	2,260.70				
3. Earnings before interest and tax	1.81	12.16	(157.26)	(85.50)	(174.46)	(14.83)				
4. Profit / (loss) before exceptional items and tax	(8.00)	12.81	(157.26)	(95.88)	(174.46)	(14.83)				
5. Profit/ (Loss) for the period/year	(8.00)	12.62	(157.26)	(96.07)	(174.46)	(14.83)				
6. Total Other Comprehensive Income for the period/year	(14.99)	(13.30)	(20.59)	(26.84)	(28.84)	(28.68)				
7.Paid-up equity share capital (Face Value of Rs. 10 per share)	590.75	590.75	590.75	590.75	590.75	590.75				
8. Earnings / (loss) per share of Rs. 10 /- each (not annualised):										
Basic	(0.14)	0.21	(2.66)	(1.63)	(2.96)	(0.25)				
Diluted	(0.14)	0.21	(2.66)	(1.63)	(2.96)	(0.25)				

Notes:- 1. The above unaudited consolidated financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held on February 08, 2024. The statutory auditors of the Company have carried out limited review of the aforesaid consolidated financial results. 2. The Financial performance of the company on standalone basis for the Quarter and Nine Months ended December 31, 2023 are:

					(Rs. in Lakhs)
	Qu	arter Ended		Nine Months	Year Ended	
	31.12.2023 30.09.2023 31.12.2022 Unaudited Unaudited Unaudited			31.12.2023 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.03.2023 Audited
Total Income from operations	611.02	572.54	448.71	1,718.46	1,516.41	1,996.84
Profit/(loss) before exceptional items and tax	1.81	12.16	(154.33)	(85.50)	(174.22)	(11.49)
Net profit / (loss) from ordinary activities aftertax	1.81	11.97	(154.33)	(85.69)	(174.35)	(11.49)
Share of minority interest	-	-	-	-	-	-
Profit / (Loss) for the period/year	1.81	11.97	(154.33)	(85.69)	(174.35)	(11.49)
Total Comprehensive Income/(loss) for the period/year	(13.18)	(1.33)	(174.92)	(112.53)	(203.19)	(40.17)

3. The above is an extract of the detailed format of Unaudited Consolidated and Standalone financial results for the quarter and nine nonths ended December 31, 2023, filed with the Stock Exchange under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation 2015. The full format of the Unaudited quarter and nine months ended December, 31, 2023 Finanical Results of the group are available on the Company's website at www.jetking.com and on the website of BSE at www.bseindia.com

4. The figures reported in the consolidated financial results for the quarter ended March 31, 2023 are being the balancing figure between audited figures inrespect of the full financial year ended March 31, 2023 and the published unaudited nine months consolidated figures upto December 31, 2023, which were subject to limited review by the auditors.

For Jetking Infotrain Limited Place: Mumbai Siddarth Bharwar Date: February 08, 2024 Whole Time Director & CFO DIN: 02020370

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all concerned

that, under the instructions of our client,

we are investigating the ownership, title

rights, entitlement and interest including

but not limited to any tenancy rights

etc. of Shri Shivshankar Sharma, Age 7!

(seventy five) years, Son of Late Shri Ramswaroop Deepchand Sharma, an

Adult Citizen of India presently residing at 103 Shantivan-2A, Raheja Township

Malad (Fast) Mumbai 400 097 and

Smt Mayank Sharma Age 73 (seventy

three) years, Daughter of Late Shri

Madangopal Sonpalsingh Sharma, an

Adult Citizen of India presently residing

at 103 Shantivan-2A, Raheja Township

Malad (East), Mumbai 400 097

(hereinafter collectively, referred to as

the "Owners") over a Residential Flat No.1902 on the 19th Level of Wing "B" in

the building known as Rustomjee Oriana address at "Gandhi Nagar" MIG Colony

Bandra East Mumbai 400 051 built oi

land bearing Survey no. 341, corresponding to C.T.S No. 646 (Part) of

Village Bandra (East) in the Registration

District and Sub-District of Mumbai City

and Mumbai Suburban, Maharashtra

Any person(s) or entity(s) including but

not limited to any bank or financia institution having or claiming or

asserting to have any rights, title

interest, demand, estate in respect of

the Property or to any part thereof

including but not limited to an

development rights, FAR, FSI

entitlements, etc., of any nature whatsoever and, or, any claim, by way

of, under or in the nature of any sale

exchange, assignment, charge, gift,

license, lease, tenancy, inheritance, lien

mortgage, hypothecation, encumbrance

pending litigation, possession, contract

agreement, development rights partnership, family arrangement settlement, partition, decree or order of any court of law, acquisition by government or any entity, prohibition o any other impediment with respect to the Property, or any part thereof and, or, having any objection(s) of any manner whatsoever, are hereby required to give notice in writing to the undersigned of any such claim, accompanied with all necessary and supporting documents and other proofs within 15 (fifteen) days from the date of publication hereof failing which it will be presumed that no one has any rights, title, interest, claim, share, demand in the Property of any nature whatsoever, and the Owners ar vested with absolute, clear and marketable title and interest over the Property, and the claim or objection, if any, has been knowingly waived and hereafter no claims or objections of any sort from any person will be entertaine and taken into consideration, and shal not be binding on our client. Date: 10th February, 2024

possessory rights, FAR, FSI, entitle

AUTOMOBILE PRODUCTS OF INDIA LIMITED CIN: L34103MH1949PLC326977

Registered Office: Unit No.F-1, 1st Floor, Shanti Nagar Co-op Indl. Estate Ltd., Vakola, Santacruz (East), Mumbai - 400055

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2023. (Rs. In Lakhs)

					ito. III Laitiloj
Particulars	Quarter Ended 31.12.2023 Unaudited	Quarter Ended 31.12.2022 Unaudited	Nine months ended on 31.12.2023 Unaudited	Nine months ended on 31.12.2022 Unaudited	Year Ended 31.03.2023 Audited
Total Income from operations	4.25	4.25	12.75	12.75	17.00
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or	(22.38)	(14.10)	(58.41)	(44.82)	(85.02)
Extraordinary items)	(22.38)	(14.10)	(58.41)	(44.82)	(85.02)
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(22.21)	(13.99)	(57.92)	(44.47)	(84.38)
Total Comprehensive Income for the period (comprising profit or (loss) for the period after tax and other Comprehensive income after tax)	(22.62)	(14.31)	(59.15)	(45.43)	(86.02)
Equity Share Capital	48.18	48.18	48.18	48.18	48.18
Reserves excluding revaluation reserve as per audited balance sheet of previous accounting year.	-	-	-	-	(1,037.56)
Earnings Per Share (of Rs. 1/- each) - Basic & diluted (not annualised)	(0.46)	(0.29)	(1.20)	(0.92)	(1.75)

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and Nine months ended December 31, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter and Nine months ended December 31, 2023 are available on the Stock Exchange at BSE at www.bseindia.com and on the company's website www.apimumbai.com.

Place: Mumbai Dated: 08th February 2024 By order of the Board. Shyam Agarwal Director DIN 00039991

II-3

VAS INFRASTRUCTURE LIMITED

Regd. Off.: Madhav Niwas CHSL, Flat No.B-1B, First Floor, Natakwala Lane, Opp. s.v. road, borivali (west) Mumbai 400 092. T.: 022-2899 3092/2899 0841. CIN NO:- L65100MH1994PLC076538 Website: www.vasinfrastructureltd.com Email: cs@vasinfrastructureltd.com

Sr. No.	Particulars	Quarter Ended 31-12-2023	Quarter Ended 30-09-2023	Quarter Ended 31-12-2022	Nine Months Ended 31-12-2023	Nine Months Ended 31-12-2022	Year Ended 31-03-2023
		Unaudited*	Unaudited*	Unaudited*	Unaudited*	Unaudited*	Audited*
1	Total revenue from Operations	100.000	-	20.000	(41.970)	20.000	161.970
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional)	(1,409.355)	(1,599.742)	(1,267.169)	(4,543.765)	(2,954.965)	(4,704.879
3	Net Profit/(Loss) for the period before Tax, (after Exceptional)	(1,409.355)	(1,599.742)	(1,267.169)	(4,543.765)	(2,954.965)	(4,704.879
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional)	(1,409.355)	(1,599.742)	(1,267.169)	(4,543.765)	(2,954.965)	(4,704.879
5	Total Comprehensive income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after tax)	(1,405.390)	(1,612.402)	(1,032.777)	(4,506.963)	(2,699.714)	(4,651.355
6	Equity Share capital	1,512.940	1,512.940	1,512.940	1,512.940	1,512.940	1,512.94
7	Other Equity		-	-	-	-	(21,214.448
8	Earning per share (of ₹.10/- each) (not annualized)						
	1. Basic	(9.315)	(10.574)	(8.376)	(30.033)	(19.531)	(31.098
	2. Diluted	(9.315)	(10.574)	(8.376)	(30.033)	(19.531)	(31.098

PLACE :- MUMBAI

R

LALAE

Indef

1,327.55

1,327.55

1,076.93

1,076.93

1,068.2

1,068.22

a) The Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of at its meeting held on 9th Feb 2024. The Statutory Auditor have submitted Auditors Report on the above Audited Financial Results for the Quarter & Nine Month ended 31st December, 2023

b) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites (www.bseindia.com) and Company's Website (www.vasinfrastructureltd.com) FOR VAS INFRASTRUCTURE LIMITED (MS. KIRTI PADAVE - EXECUTIVE DIRECTOR)

DATE:- 09-02-2024

70,344.4

(DIN:0005344997)



Particulars Total income from operations

Net Profit / (Loss) for the period

Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and,

Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or rdinary items

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 1.00 eac (for continuing and discontinued

sive Income (after tax)

or Extraordinary items)

6 Equity Share Capital

Advocate

Emails

AZB & Partner

Abhishek Awasthi / Nupur Singh

abhishek.awasthi@azbpartners.con nupur.singh@azbpartners.con

A-8, Sector 4, Noida-20130

HERCULES HOISTS LIMITED

501-504, Shelton Cubix, 87/15, CBD Belapur, Navi Mumbai - 400614 Maharashtra. Registered Office: Bajaj Bhavan, 2nd Floor, 226, Nariman Point, Mumbai-400021. Ph: +91 022-45417305/06 Email: indef@indef.com URL: www.indef.com CIN: L45400MH1962PLC012385

Earnings Per Share up by 31%

Income from Operations up by 20%

Profit Before Tax up by 31% (Standalone Nine Months Growth Numbers)

Nine Mo

3,057.2

3,057.20

(Rs. In Lakhs) ths Ended Nine Months Ended Year Ended Un-Audited) (Un-Audited) (Audited) Jn-Audited 31-12-2022 31-03-202 11,758.06 6,845.6 11,758.06 16,845.6 2,261.42 2,989.3 1,327.5 1,076.7 1,067.8 3,056.8 2,334.49 2,988.42 2,261.42 11,612.06 1,327.54 1,076.7 1,067.8 3,056.8 2,261.03 11,611.13

(for continuing and discontinu operations) - Basic & Diluted: Nine Months ended Un-Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results are available on the websites of www.bseindia.com; www.nseindia.com and also on Company's website at www.indef.com.

For Hercules Hoists Limited

Shekhar Baja

DIN-00089358



Date: 09-02-2024

DMCC Speciality Chemicals Limited

(Formerly known as The Dharamsi Morarji Chemical Company Limited) (CIN: L24110MH1919PLC000564)

Regd Office: Prospect Chambers, 317/321, Dr. D.N. Road, Fort, Mumbai - 400 001

Telephone:- 022-22048881-2-3, Email ID: investor@dmcc.com, Website: www.dmcc.com

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December 2023

		STANDALONE							CONSOLIDATED				
Sr.	Particulars	Particulars Quarter Ended		Nine Mon	Nine Months Ended Year Ended		Quarter Ended			Nine Months Ended		Year Ended	
No	T utiloului3		Unaudited		Unau	dited	Audited		Unaudited		Unaudited		Audited
\perp		31-12-2023	30-09-2023	31-12-2022	31-12-2023	31-12-2022	31-03-2023	31-12-2023	30-09-2023	31-12-2022	31-12-2023	31-12-2022	31-03-2023
1	Total Income from Operations	8,119.82	7,733.02	7,281.69	24,497.57	29,204.25	38,931.26	8,124.34	7,738.97	7,297.64	24,514.62	29,229.31	38,958.75
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,												
	Exceptional and/or Extraordinary items)	31.63	355.89	(597.56)	870.37	126.97	1,050.21	33.58	357.44	(583.80)	873.83	135.87	1,059.52
3	Net Profit / (Loss) for the period before tax												
	(after Exceptional and/or Extraordinary items)	31.63	355.89	(597.56)	870.37	126.97	1,050.21	33.58	357.44	(583.80)	873.83	135.87	1,059.52
4	Net Profit / (Loss) for the period after tax												
	(after Exceptional and/or Extraordinary items)	29.40	236.28	(327.56)	579.18	17.36	685.67	30.74	237.18	(316.45)	581.56	23.61	693.06
5	Total Comprehensive Income for the period [Comprising												
	Profit / (Loss) for the period (after tax) and Other												
	Comprehensive Income (after tax)]	21.68	233.43	(323.21)	563.87	38.69	705.79	23.02	233.38	(312.10)	565.30	44.94	712.41
6	Equity Share Capital	2,493.99	2,493.99	2,493.99	2,493.99	2,493.99	2,493.99	2,493.99	2,493.99	2,493.99	2,493.99	2,493.99	2,493.99
7	Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown												
	in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	17,295.94	-	-	-	-	-	17,331.46
8	Earning Per Share in Rs. (Face Value of Rs. 10/- each)												
	(for continuing and discontinued operations)												
	-Basic & Diluted	0.12	0.95	(1.31)	2.32	0.07	2.75	0.12	0.95	(1.27)	2.33	0.09	2.78

Notes:

. The above unaudited standalone and consolidated results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 and other relevant amendments thereafter. These financial results have been reviewed and recommended for adoption by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 9th February, 2024. The Statutory Auditors have carried out a limited review of the unaudited standalone and consolidated financial results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2023, in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Statutory Auditors have expressed an unmodified

review opinion on these results The Code on Social Security 2020, relating to employee benefits during employment and post-employment benefits received the Presidential Assent on September-2020. The Code has been published in the Gazette of India However, the date on which the Code will come into effect has not yet been notified and final rules / interpretations have not yet been issued. The impact of the said code shall be assessed and accounted for once the relevant

provisions are notified 8. The operations of the company are limited to one segment, namely Manufacturing and Sale of Chemicals, hence the segment wise disclosure requirements of Ind AS 108 on Operating Segment are not applicable to it.

. Under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in line with the requirements of Regulation 47 (2) of the Listing Regulations, 2015, the above is an extract of the detailed format of Un-audited (Standalone and Consolidated) Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2023 ("Results"), filed with the Stock Exchanges are available on the website of BSE Limited (URL www.bseindia.com/corporates) the National Stock Exchange of India Ltd (URL: www.nseindia.com/corporates) and on the company's website (URL: https://www.dmcc.com/investor/statutory-information/financial-results).

> For DMCC Speciality Chemicals Limited (Formerly known as The Dharamsi Morarji Chemical Co. Ltd.) (Bimal Lalitsingh Goculdas

> > Managing Director & Chief Executive Officer

DIN:00422783

Mumbai, 9th February, 2024

लोन कलेक्शन आणि वसुली विभाग/मुंबई विभाग दी फेडरल बँक लि., लोन कलेक्शन ॲण्ड रिकव्हरी डिपार्टमेंट मुंबई विभाग, १३४, १३ वा मजला, जॉली मेकर चेंबर्स क्र. २,

नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ ई-मेल : mumlcrd@federalbank.co.in, द्रध्वनी क्र.: ०२२ २२०२२५४८/२२०२८४२७ सीआयएन: एल६५१९१केएल१९३१पीएलसी०००३६८,

वेबसाईट: www.federalbank.com

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या ८(६) च्या तरतुदीन्वये जंगम मत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की. खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही दी फेडरल बँक लि. (तारण धनको) कडे गहाण/प्रभारित आहे, जिचा प्रत्यक्ष कब्जा दी फेडरल बँक लि. (तारण धनको) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती ?) श्री. बाळराजे सुभाष बोराडे, श्री. सुभाष बोराडे यांचा मुलगा, मे. संस्कृती रोडलाईन्सच्या नावाने व्यवसाय करत आहेत २) सौ सुवर्णमल बाळराजे बोराडे उर्फ सुवर्णमाला बाळराजे बोराडे, श्री. बाळराजे बोराडे **यांची पत्नी,** यांचेकडून दी फेडरल बँक लि. (तारण धनको) ला थकीत १६/०३/२०२४ रोजीस दावा रक्कम रु. ८६,१५,०४१ (रुपये शह्याऐंशी लाख पंधरा हजार एक्केचाळीस मात्र) सह त्यावरील पुढील व्याज, प्रभार आणि परिव्ययच्या वसुलीकरिता ''जे आहे जेथे , ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने **१६-०३-२०२४** रोजी विकण्यात येणार आहे. संच क्र. १ करिता खालील नमूद जंगमगहाण वाहनाकरिता राखीव किंमत रु. १७,००,०००/- (रुपये सतरा लाख मात्र) राहील आणि संच क्र. १ करिता खालील नमद जंगमगहाण वाहनाकरिता इसारा अनामत रक्कम रु. १.७०.०००/- (रुपये एक लाख सत्तर हजार मात्र) राहील. संच क्र. २ करिता खालील नमुद जंगमगहाण वाहनाकरिता राखीव किंमत रु. २३,००,०००/- (रुपये तेवीस लाख मात्र) राहील आणि संच क्र. २ करिता खालील नमूद जंगमगहाण वाहनाकरिता इसारा अनामत रक्कम रु. २,३०,०००/- (रुपये दोन लाख तीस हजार

संच	जंगमगहाण जंगम मिळकतीचे वर्णन
ए	महिंद्रा बीएलएझेडओ४२एचएल बीएस६ पी ६७ सीबी, नोंदणी क्र.
	एमएच४६बीयू३२२९, जिचा चेसिस क्र.
	एमए१पीएचएआरएचएपएम६एल७५१५८, इंजिन क्र. पीबीएमझेडके१५२५५,
	२०२२ मॉडेल, इंधन डिझेल, कलर सी१एआरटीसीडब्ल्यूएचआयटी आणि
	प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवोल, महाराष्ट्र सह नोंदणीकृतचे
	जंगमगहाण. (वरील ए वर जंगमगहाण)
•	` ` ` ` ` ` ` ` ` ` ` ` ` ` ` ` ` ` ` `

अशोक लेलँड जीपी४८२५/६६ एच सीओ, बीएस, VI नोंदणी क्र. एमएच४६बीय्४६२९, एमबी१एनईसीएचडी१एनआरजेडब्ल्यू८६५९ असलेला, इंजिन क्र. एनजेएचझेड४१०७७४. २०२२. मॉडेल. इंधन डिझेल. कलर एनपी ब्राऊन आणि पादेशिक परिवहन कार्यालय. पनवेल. महाराष्ट सह नोंदणीकृत चे जंगमगहाणे. (वरील बी वर जंगमगहाण)

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींकरिता कृपया दी फेडरल बँक लि. ची वेबसाईट म्हणजेच https://www.federalbank.co.in/web/guest/tender-notices मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.

फेडरल बँक लिमिटेड करीता श्री. लेसिन सी

१. प्रवर्तनातून उत्पन्न

(बी) इतर उत्पन्न

२. एकूण खर्च

प्रमावेशक उत्पन्न

(ए) प्रवर्तनातून महसुल

३. व्याज आणि कर पूर्व प्राप्ती

रु. १०/- च्या प्रती समभाग)

प्राप्ती/(तोटा)(अवार्षिक)

प्रवर्तनातून एकूण उत्पन्न

अल्पसंख्याक हिताचा हिस्सा

दिनांक : ०८ फेब्रुवारी, २०२४

नफा /(तोटा)

उत्पन्न /(तोटा)

४. अपवादात्मक बाबी आणि कर पूर्व नफा/(तोटा)

o. भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य

अपवादात्मक बाबी आणि करपूर्व नफा/(तोटा)

करपश्चात सर्वसाधारण कामकाजातुन निञ्वळ

गवधी/वर्षाकरिता नफा/(तोटा

कालावधी/वर्षाकरिता एकण सर्व समावेशक

कालावधी/वर्षाकरिता नफा/(तोटा)

६. कालावधी/वर्षाकरिता एकूण इतर सर्व

८. प्रत्येकी रु. १०/- च्या प्रती समभाग

सहाय्यक उपाध्यक्ष । आणि विभाग प्रमुख दिनांक: ०९/०२/२०२४ (सरफैसी ॲक्ट अन्वये प्राधिकत अधिकारी)

जाहीर सूचना

आम्ही मे. महलक्ष्मि होम मेकर्स पीवीटी **एलटीडी.**, सर्वसाधारण जनतेस कळवू इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने आमच्याबिल्डींग स. न. ९७ (हिस्सा न. १ आणि २, ३ब, ३क, ७अ), स. न. ९८ (हिस्सा न. १अ, २अ, २ब, ३, ४, आणि ५/१), गाव- चंद्रपाडा, तालुका - वसई, जिल्हा - पालघर, प्रकल्पाला दिनांक ०६ फेब्रुवारी २०२४, रोजी पत्र क्रमांक SIA/MH/INFRA2/434202/2023, EC

Identification No. EC24B038MH145013 अन्वेय पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून मान्यता दिली आहे. सदर मान्यता पत्राची प्रति http://parivesh.nic.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे

मे. महलक्ष्मि होम मेकर्स पीवीटी एलटीडी.

मुंबई येथील लघ्वाद न्यायालयातील एल.ई. अँड सी. वाद <u>क्र. ११५/१३७ सन १९९१</u> मधील

मर्जी नं. १४१ सन २०२३ लिबानीया जोसेफ डायस.

वय ७५ वर्षे, पेशा: गृहीणी, स्वर्गीय जोसेफ डायस यांच्या) विधवा, राहणार - खोली क्र. ९,) कलकत्तावाला चाळ, अगर) बाजार, एस. के. बोले रोड, दादर, मुंबई-४०० ०२८ तर्फे घटीत मुखत्यार, सौ. रेश्मा डी'सुजा

> ... अर्जदार (मूळवादी)

विरुध्द चंद्रकांत रघुनाथ येर्लेकर (मयत)) पत्ताः खोली क्र. ९, जवळचे झोपडा. कलकत्तावाला चाळ. आगर बाजार, एस. के. बोलें रोड, दादर, मुंबई-४०० ०२८.

श्री. प्रसाद चंद्रकांत येर्लेकर, राहणार -खोली क्र. ९, जवळचे झोपडे, कलकत्तावाला चाळ. आगर बाजार, एस. के. बोले रोड, दादर, मुंबई-४०० ०२८.

स्वर्गीय श्री. चंद्रकांत आर. येर्लेकर यांचे ज्ञात व अज्ञात वारस आणि प्रतिनिधी, पत्ता - प्रतिवादी क्र. २ प्रमाणे

(मूळ प्रतिवादी)

प्रति, उपरिनामित उत्तरवादी क्र. ३ (अज्ञात

का.प्र.)

ज्याअर्थी, उपरिनामित अर्जदार (मूळ वादी) यांनी उत्तरवादी (मूळ प्रतिवादी) यांचे विरुध्द एल. ई. अँड सी. वाद क्र. ११५/१३७ सन १९९७ मध्ये मर्जी क्र. १४१ सन २०२३ हा २६ जून, २०२३ दिनांकित अर्ज कादला व त्यात विनंती केली की. ह्या नामदार न्यायालयाने कृपा करून रजिस्टीमध्ये मे, २०२३ पर्यंत जमा केलेली रु. ९१,५३३/ - ची रक्कम काढून घेण्यासाठी अर्जदारांच्या सदर मर्जी अर्जाला अनुमती द्यावी आणि त्याचप्रमाणे ह्या नामदार न्यायालयाने कृपा करून रजिस्ट्रीला जमा केल्या तारखेपासून त्याच्या प्रदानापर्यंत सदर रकमेवरील व्याज अर्जदारांना प्रदान करण्याचे निर्देश द्यावेत आणि सदर अर्जात विनंती केलेल्या अशा अन्य आणि पुढील अनुतोषांसाठी.

तुम्हाला याद्वारे अर्जाविरुध्द कारणे दाखविण्यासाठी १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी दु. २.४५ वा. व्यक्तीश: किंवा रितसर निर्देश दिलेल्या प्राधिकृत विकलामार्फत न्यायालय खोली क्र. १७. ५ वा मजला, ॲनेक्स बिल्डिंग, लघु वाद न्यायालय, एल. टी. मार्ग, मुंबई-४०० ००२ येथील पीठासीन सन्माननीय न्यायाधिशांसमोर हजर होण्याची ताकीद देण्यात येते, कसूर केल्यास, सदर अर्जावर एकतर्फे सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. तुम्हाला सदर अर्जाची प्रत ह्या न्यायालयाच्या न्यायालय खोली क्र. १७ मधून मिळू शकेल.

न्यायालयाच्या शिक्क्याने ह्या १५ जानेवारी, २०२४ रोजी दिले सही/-अतिरिक्त प्रबंधक

पॉलिकेम लिमिटेड

सीआयएन क्र.: एल२४१००एमएच१९९५पीएलसी००९६६३ नों. कार्यालय: ७ जे टाटा रोड, चर्चगेट रिक्लेमेशन, मुंबई-४०० ०२० वेबसाईट: www.polychemltd.com, दूरध्वनी: ९१ २२ २२८२००४८, ई-मेल: polychemltd@kilachand.com ३१ डिसेंबर, २०२३ रोज संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित अलीप्त वित्तीय निष्कर्षांचा उतारा

तपशील	रो	जी संपलेली तिमा	ही	रोजी संपलेत	संपलेले वर्ष	
	३१-डिसें-२३	३०-सप्टे-२३	३१-डिसें-२२	३१-डिसें-२३	३१-डिसें-२२	३१-मार्च-२३
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	९८१.७६	८२५.८९	८७०.४६	२,७२८.९६	२,८५७.०१	३,५७१.४१
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	१९८.०२	१७०.३५	१९३.५४	५२१.४५	३९६.५७	४६०.०६
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	१५३.११	१३३.३८	१४९.०७	४०७.७४	३२१.८३	३७२.१४
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१५३.६९	१२८.७०	१४७.९४	४०२.१६	३१८.४४	३६६.२०
भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रती समभाग)	80.80	80.80	80.80	80.80	80.80	80.80
मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे इतर इक्विटी (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)						२,६३०.९९
अनन्य साधारण बाबींपूर्वी प्रती समभाग प्राप्ती (ईपीएस) (प्रत्येकी रु. १०/- चे) (अवार्षिक)	21. 10	22.6	25.0			99.90
	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रती समभाग) मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे इतर इक्विटी (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) अनन्य साधारण बार्बींपूर्वी प्रती समभाग प्राप्ती	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) प्रवर्तनात्वधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) प्रवर्शन १५३.११ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/ – प्रती समभाग) प्रवर्तन वर्षच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे इतर इक्विटी (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) अनन्य साधारण बाबींपूर्वी प्रती समभाग प्राप्ती (ईपीएस) (प्रत्येकी रु. १०/ – चे) (अवार्षिक)	३१-डिसें-२३ ३०-सप्टे-२३ अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) ९८१.७६ ८२५.८९ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) १९८.०२ १७०.३५ कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) १५३.११ १३३.३८ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न १५३.६९ १२८.७० भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रती समभाग) ४०.४० मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे इतर इक्विटी (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) अनन्य साधारण बार्बीपूर्वी प्रती समभाग प्राप्ती (ईपीएस) (प्रत्येकी रु. १०/- चे) (अवार्षिक)	३१-डिसें-२३ ३०-सप्टे-२३ ३१-डिसें-२२ अलेखापरीक्षित ४९४.७६ ८२५.८९ ८७०.४६ १९३.५४ १९३.५४ १९३.५४ १९३.५४ १९३.५४ १९३.०७ अलावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न १५३.६९ १२८.७० १४७.९४ भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रती समभाग ४०.४० ४०.४० ४०.४० भगील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे इतर इक्विटी (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) अनन्य साधारण बार्बीपूर्वी प्रती समभाग प्राप्ती (ईपीएस) (प्रत्येकी रु. १०/- चे) (अवार्षिक)	३१-डिसें-२३ ३०-सप्टे-२३ ३१-डिसें-२२ ३१-डिसें-२२ ३१-डिसें-२३ अलेखापरीक्षित ५८१.८६ ८२५.८९ ८७०.४६ १८३.५४ ५२९.४५ ५२९.४५ ५२९.४५ ५२९.४५ ५२९.४५ ५२९.४५ ५२९.४५ ५२९.४५ ५२९.४५ ५२९.४५ ५२९.४५ ५२९.५६ ५२८.७० १४७.९४ ५०२.१६ भरणा झालेले समभाग भांडवल ५२६.६९ १२८.७० १४७.४० ४०.४० ५०.४० ५०.४० ५०.४० भग्गिल वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे इतर इक्विटी (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) अनन्य साधारण बार्बीपूर्वी प्रती समभाग प्राप्ती (ईपीएस) (प्रत्येकी र. १०/- चे) (अवार्षिक)	३१-डिसें-२३ ३०-सप्टे-२३ ३१-डिसें-२२ ३१-डिसें-२२ ३१-डिसें-२२ ३१-डिसें-२२ ३१-डिसें-२२ ३१-डिसें-२२ ३१-डिसें-२२ ३१-डिसें-२२ अलेखापरीक्षित ३९८.५० १७०.४५ ६९८.५५ ६९६.५७ ६९८.५५

🍍 ३९ डिसेंबर, २०२३, ३० सप्टेबर, २०२३, ३९ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेला तिमाही व ३९ डिसेंबर, २०२३ आणि ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेला नऊ महिनेसाठी इपीएस वाषिकीकत नाही.

३१ डिसेंबर, २०२३ रोज संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अ.	तपशील	रोजी संपलेली तिमाही			रोजी संपले	ले अर्ध वर्ष	संपलेले वर्ष
क्र.		३१-डिसें-२३	३०-सप्टे-२३	३१-डिसें-२२	३१-डिसें-२३	३१-डिसें-२२	३१-मार्च-२३
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
٤.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	१,३७४.९४	१,२४१.३३	१,२७६.५६	४,०४०.६५	४,३९९.०४	५,६८४.८४
٦.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	२३७.२८	२०३.०४	२३२.९१	६६५.५४	८२३.३२	१,०५२.८३
₹.	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	१९२.३७	१६६.०७	१८८.४५	५५१.८३	७४८.५९	९६४.९१
٧.	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१९२.९५	१६१.४०	१८६.१५	५४६.२५	७४१.६७	९४६.७८
ч.	भरणा झालेले समभाग भांडवल						
	(दर्शनी मूल्य रु. १०/- प्रती समभाग)	80.80	80.80	80.80	80.80	80.80	80.80
ξ.	मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे इतर						
	इक्विटी (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)						३,४४८.६२
७.	अनन्य साधारण बाबींपूर्वी प्रती समभाग प्राप्ती						
	(ईपीएस) (प्रत्येकी रु. १०/- चे) (अवार्षिक)						
	मूलभूत आणि सौम्यिकृत: (रु. मध्ये)*	४३.१४	३७.३८	३८.३५	१२०.१७	१३६.६८	१७८.८९

🌞 ३१ डिसेंबर, २०२३, ३० सप्टेबर, २०२३, ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेला तिमाही व ३१ डिसेंबर, २०२३ आणि ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेला नऊ महिनेसाठी इपीएस वाषिकीकृत नाही. टीपा:-

वरील माहीती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजसकडे सादर केलेल्या तिमाही/नऊ महिने/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/नऊ महिने/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट (www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.polychemltd.com) वर उपलब्ध आहे.

वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने ०९ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजुरी दिली व कंपनीच्या सांविधिक लेखापरीक्षकांनी ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांच्या मर्यादित पुनर्विलोकन केला आहे

Jetking[®]

(प्रति भाग माहिती सोड्न रु. लाखात)

१,४०७.९२

३०६.४४

१,७१४.३६

9,666.69

(१७४.४६)

(१७४.४६)

(१७४.४६)

(82.28)

(२.९६)

१,५१६.४१

(२०३.१९)

(१७४.२२) (११.४९)

संपलेले वर्ष

3६०.४४

२,२४५.८७

२,२६०.७०

(१४.८३)

(१४.८३)

(१४.८३)

(२८.६८)

संपलेले वर्ष

१,९९६.८४

संपलेले नऊ महिने

१,४५६.८७

२६१.५९

१,७१८.४६

१,८०३.९६

(८५.५०)

(९५.८८)

(९६.०७)

(85.39)

संपलेले नऊ महिने

(१५४.३३) (८५.६९) (१७४.३५) (११.४९)

१,७१८.४६

(८५.५०)

(८५.६९)

(११२.५३)

39.97.2023 | 30.09.2023 | 39.92.2022 | 39.92.2023 | 39.92.2022 | 39.03.2023

84.84

५१३.५८

80.08

(१५७.२६)

(१५७.२६)

(१५७.२६)

(20.49)

(२.६६)

38.82.2023 30.08.2023 38.82.2022 38.82.2023 38.82.2022 38.03.2023

886.68

(१५४.३३)

(१५४.३३)

(१७४.९२)

संचालक मंडळाच्या आदेशाने सही/-पी. टी. किलाचंद व्यवस्थापकीय संचालक

(द्रीआयएन-००००५५१६)

(रु. लाखात)

ठिकाण: मुंबई दिनांक: ०९ फेब्रुवारी, २०२४

संपलेली तिमाही

482.88

६०.४३

५७२.५४

480.36

१२.१६

92.69

१२.६२

(83.30)

जेटकिंग इन्फोट्रेन लिमिटेड

सीआयएनः एल७२१००एमएच१९८३पीएलसी१२७१३३ नोंद. कार्यालय : ४३४, मजला-४, बुस्सा उद्योग भवन, टोकरसी जिवराज रोड,

शिवडी (पश्चिम), मुंबई-४०० ०१५.

987.84

६११.0२

E09.79

9.69

(८.००)

(0.00)

(१४.९९)

(0.98)

६११.0२

(१३.१८)

आले आणि त्यानंतर संचालक मंडलाद्वारे मंजुर करण्यात आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे मर्यादित पूनर्विलोकन केले आहे

संपलेली तिमाही

402.48

१२.१६

??.९७

(१.३३)

:. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन २०१५ च्या रेग्युलेशन३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार

वेवरणाचा वरील एक उतारा आहे. ग्रूपच्या अलेखापरीक्षित तिमाही आणि नऊ महिने कालावधी समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट www.jetking.co

४. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित वित्तीय निष्कर्षात नोंदवलेले आकडेवारी हे ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या संपूर्ण वित्तीय वर्षांच्या संदर्भात लेखापरिक्षि

आकडेवारी आणि ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत प्रकाशित नऊ महिन्यांसाठी एकत्रित आकडेवारी दरम्यान तौलानिक आकडेवारी आहे. जे लेखापरिक्षकांद्वारे मर्यादित पूनर्विलोकन च्य

टीपा: – १. वरील अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्ष हे ०८ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेत लेखाण

२. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलिप्त तत्वावर कंपनीची आर्थिक कामगिरी आहे.

ndia.com वर उपलब्ध आहे

अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता

शुद्धिपत्र

दिनांक ०७ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या नवशक्ती अंकात श्री. चंद्रकांत देशमुख वकील यांच्या मार्फत जाहीर नोटीस पान कमांक २२ वर छापून आलेल्या सदरच्या जाहीर नोटीस मधील उपरोब्लेखित मिळकतीचे परिशिष्टा मदये तिसऱ्या ओळीतील जमीन मिळकत सी टी एस क १९५१ ते १९४० च्या ऐवजी १९१५ ते १९४० असे आहे गाची वाचकांनी नोंद घ्यावी. हि विनंती.

HIND RECTIFIERS LIMITED

Perfectly Engineered Power Conversion Systems

Lake Road, Bhandup (W), Mumbai - 400078, Email: corporate@hirect.com Tel.: +91-22-25696789 Fax: +91-22-25964114 CIN: L28900MH1958PLC011077

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023 (** in Lakhs)

				,
Sr. No.	PARTICULARS	Quarter Ending 31.12.2023	Year to date figures for the current period ending 31.12.2023	Corresponding 3 months ended in the previous year 31.12.2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from Operations	13,662.92	36,619.41	9,723.36
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	831.73	1,694.01	334.99
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	132.51	994.79	334.99
4.	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	151.85	739.33	242.36
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after tax)]	145.25	735.52	243.09
6.	Equity Share Capital	342.48	342.48	331.27
7.	Reserves (excluding Revaluation reserves) as shown in the Balance Sheet of previous year			
8.	Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinuing operations) Earnings per equity share before exceptional items			
	Basic	4.97	8.40	1.46
	Diluted	4.95	8.36	1.45
	Earnings per equity share after exceptional items			
	Basic	0.89	4.32	1.46
	Diluted	0.88	4.30	1.45

1) The above results have been recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on 8th February, 2024. The Statutory Auditors have carried out the Limited review of the financial results for the quarter and nine months ended 31st December, 2023 under Regulation 33 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.

2) The above is an extract of the detailed Financial results for the quarter and nine months ended 31st December, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the said Financial Results is available on the stock exchange websites (www.bseindia.com) and (www.nseindia.com) and also on the Company's website www.hirect.com.

FOR HIND RECTIFIERS LIMITED

SURAMYA NEVATIA

Place: Mumbai Dated: 8th February, 2024

MANAGING DIRECTOR & CEO DIN 06703910

hirect.com

संपलेली तिमाही संपलेले तिमाही संपलेले नऊ महिने संपलेले नऊ महिने संपलेले अर्धवर्ष

ऑटोमोबाईल प्रॉडक्टस् ऑफ इंडिया लिमिटेड

सीआयएन : एल३४१०३एमएच१९४९पीएलसी३२६९७७ नोंदणीकृत कार्यालय : युनिट क्र. एफ-१, १ ला मजला, शांती नगर को-ऑप. इंड. इस्टेट लि., वाकोला, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई - ४०० ०५५

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा

(रु. लाखांत)

तपशील	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२	३१.०३.२०२३
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	8.24	४.२५	१२.७५	१२.७५	१७.००
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा					
अनन्यसाधारण बाबी पूर्व)	(२२.३८)	(१४.१०)	(५८.४१)	(४४.८२)	(८५.०२)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा					
अनन्य साधारण बाबी पश्चात)	(२२.३८)	(१४.१०)	(५८.४१)	(४४.८२)	(८५.०२)
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा					
अनन्य साधारण बाबी पश्चात)	(२२.२१)	(१३.९९)	(५७.९२)	(४४.४७)	(১۶.४১)
कालावधीकरिता एकूण सर्व समावेशक उत्पन्न (कालावधीकरिता करपश्चात					
नफा किंवा (तोटा) आणि करपश्चात इतर सर्व समावेशक उत्पन्न समाविष्ट)	(२२.६२)	(१४.३१)	(५९.१५)	(४५.४३)	(८६.०२)
समभाग भांडवल	86.86	४८.१८	४८.१८	४८.१८	۷۶.۵۶
मागील लेखा वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदानुसार पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून					
राखीव	_	_	-	-	(१,०३७.५६)
प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/- च्या) - मूलभूत आणि सौम्यिकृत					
(अवार्षिकीकृत)	(०.४६)	(0.79)	(१.२०)	(0.97)	(१.७५)

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही व नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही व नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट बीएसई www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.apimumbai.com वर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशानसा

डीआयएन ०००३९९९९

दिनांक : ०८ फेब्रुवारी, २०२४ ठिकाण: मुंबई

पूर्ण वेळ संचालक आणि सीएफओ डीआयएन: ०२०२०३७०

जेटकिंग इन्फोट्रेन लिमिटेड करिता

सिद्धार्थ भारवानी

Sapphire Foods India Limited

CIN: L55204MH2009PLC197005

Registered address: 702, Prism Tower, A-Wing, Mindspace, Link Road, Goregaon (W), Mumbai-400062 Website: www.sapphirefoods.in

Extract of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2023

(Rs. in Million except per share data)

SapphireFoods

	Particulars	Standalone			Consolidated				
Sr. No.		Quarter ended on 31.12.2023	Nine months ended on 31.12.2023	Quarter ended on 31.12.2022	Year ended 31.03.2023	Quarter ended on 31.12.2023	Nine months ended on 31.12.2023	Quarter ended on 31.12.2022	Year ended 31.03.2023
1	Revenue from operations*	5,685.37	16,755.77	5,143.69	19,627.76	6,655.60	19,625.84	5,961.32	22,655.74
2	Net profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	134.81	671.99	316.18	1,007.94	140.47	690.70	335.73	1,084.24
3	Net profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	134.81	671.99	316.18	1,007.94	140.47	690.70	335.73	1,084.24
4	Net profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	100.37	503.16	316.18	2,260.60	98.32	499.17	326.97	2,331.91
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	98.46	495.07	312.54	2,259.04	95.59	510.52	336.39	2,318.89
6	Equity Share Capital	636.90	636.90	635.43	635.43	636.90	636.90	635.43	635.43
7	Reserves (excluding revaluation reserves)				12,205.88				11,924.04
8	Earnings per Share (Not Annualised) (of Rs. 10/-each)								
	Basic (Rs.)	1.58	7.91	4.97	35.58	1.59	7.92	5.14	36.73
	Diluted (Rs.)	1.56	7.82	4.91	35.16	1.57	7.84	5.08	36.29

*Excludes other income

Notes:

- 1. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on Company's website at www.sapphirefoods.in
- 2. The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 9th February, 2024. The statutory auditors have completed the limited review as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015.

For & On Behalf of the Board of Directors Sd/-Sanjay Purohit Whole-time Director & Group CEO

Place: Mumbai Date: 9th February, 2024